

10th September, 2024

To
The Manager
Department of Corporate Services
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort, Mumbai- 400 001
Scrip Code: 530627

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to the provisions of Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith the copies of newspaper advertisements published in newspapers i.e. Financial Express (English) and Prathakal (Marathi) (published on 9th September, 2024) informing about completion of dispatch of Notice of 52nd Annual General Meeting (AGM) of the Company along with Annual Report for the financial year 2023-24 including e-voting, Book Closure, Cut-off date information for the AGM of the Company pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The said advertisement will also be uploaded on the website of the Company at www.vipulorganics.com.

This is for your information and record.

Thanking You,

Yours faithfully,

For Vipul Organics Limited

Priya Shadija Company Secretary and Compliance Officer Membership No. 72549

Encl: as above



IT MUST GO OMNICHANNEL

Q-commerce could slow Star

FE BUREAU Mumbai, September 8

WITH QUICK COMMERCE fast taking over the organised groceries market in India, hypermarkets and supermarkets need to reinvent themselves. For Neville Tata, taking charge of Star Bazaar, an equal joint venture between Trent and British retailer Tesco, turning around the business is going to be a challenge.

The stagnation in the space has been in the making for 7-8 years now, leaving players like Spencer's Retail unprofitable and compelling them to shutter stores. Spencer's recently shut 49 stores, which had brought in some 22% of revenues, as CEO&MD Anuj Singh points out, they had run up losses of ₹56 crore.

On the other hand, DMart, as Jignanshu Gor of Bernstein points out, the country's second-biggest grocer, has a clear value-based positioning and is consistently the cheapest on the street for a typical consumer's monthly grocery basket. Not just that, DMart is well-poised to cash in on the e-Commerce needs of customers in big cities.

Star Bazaar has grown its revenues at a compound 28% between FY22-24 and narrowed its losses significantly. But even as it competes with a Reliance Retail, a DMart or a Spencer's, it must contend with not just the rapid rise of Q-commerce but also the many home-grown boutique supermarkets, such as Ratnadeep, which are gaining share in smaller cities.


The hypermarket and supermarket segments may be growing at a compound 10% but, as Anand Ramanathan, Partner, Deloitte India, says, they are being challenged by the rapid expansion of E-commerce and Q-commerce. "Moreover, kiranas are upgrading themselves by offering selfservice and home delivery," he says.

Clearly, therefore, hypermarkets need to re-invent themselves and as Angshuman Bhattacharya, Partner EY Parthenon, puts it, cannot be relying on footfalls. "They need to operate in a hub and spoke model where they service not just customers who come to the store but also kiranas and q-commerce," Bhattacharya says, adding they must now double up as dark stores too.

Deloitte's Ramanathan believes



EVEN AS IT COMPETES WITH RELIANCE RETAIL, DMART OR SPENCER'S, STAR MUST CONTEND WITH THE RAPID RISE OF Q-COMMERCE



they could partner with quick commerce players or launch their own quick commerce services but an omnichannel strategy is a must. Puneet Mansukhani, Partner, KPMG feels hypermarkets can become aggregators for nearby kirana stores. To be sure, Stardoes offer delivery services but in a limited manner.

Upamanyu Bhattacharya, a strategic retail consultant believes that using the stores as pick up point, the delivery channel needs to be stepped up. Reliance Retail, for instance, runs online platforms across the same basket of goods as it sells in the stores.

Star's big strength is its fresh produce, which is unique across organised hyper and super markets and helps shoppers complete their buying at one time.

Anywhere between 20 and 30% of the space is dedicated to the fresh category which has been growing at close to 50%. As it has done all these years, Star also offers a competitive basket pricing vis-à-vis peers. As Abneesh Roy of Nuvama points out, there is a focus on private labels driven by proper placement and branding.

Star's emphasis on private labels, which now accounts for close to 70% of the merchandise across categories, has helped margins. The management has indicated that it has completely replaced general merchandise with its own brand "Smartle". As KPMG's Mansukhani says, private labels do find takers in the tier2 and tier 3 cities.

At the same time, EY's Bhattacharya believes that while private brands do

bring in good margins, the throughput tends to be smaller. Bhattacharya is convinced that premiumisation is the way forward else it will be hard to generate gross margins.

"They're better off selling olive oil where they will generate 2x revenues than if they were to sell lower cost mustard oil,"he says, adding consumers will also buywine and cheese. According to KPMG's Mansukhani, the merchandise mix is a challenge. "It has to be a strong mix of private labels and brands. The right stock-keeping unit (SKUs) need to be available," he says.

Consultant Bhattacharya feels Star Bazaar needs to upgrade the assortment and differentiate it, as it has in the past when it stocked products for specific communities and also some foreign goods. "It should look at getting back to an assortment which talks to a diverse set of customers," he says.

Again, Star has leveraged other Tata brands. A part of the impressive 56% growth of the general merchandise and apparel segment in the last two years, can be attributed to the positive impact of Zudio's reintegration near Star stores. This is how BigBazaar used to leverage its very strong fashion section. Given how real estate rentals are going up, EY's Bhattacharya feels store additions could be limited unless there is cash available. At the same time, Mansukhani believes the business can't be profitable with too few stores. "They could go to smaller towns like Meerut or Jaipur, where costs can be controlled but there is propensity to buy," he says.

Star's network stood at 66-stores for two years but Q1 alone saw six new stores opened. This is smaller than DMart's 370 plus stores; moreover, the average size of a DMart store is bigger at 41,300 sqft compared with Star's 15,300 sq ft. The Star management intends to grow the chain by 20-25 stores in the current year and more

Again, DMart's target is 45 new stores in FY25 and 60-70 in the two years thereafter. Mansukhani says profitability will come with scale, adding there needs to be a count of 30 stores plus and a good mix of tier 1, 2 and 3 cities to manage costs. At Star, the pace is picking up but needs to gather momentum.



India's historic campaign ends with 29 medals

VINAYAKK MOHANARANGAN New Delhi, September 8

THE PARIS PARALYMPICS came to a close on Sunday with a record-breaking performance by India that saw them win 29 medals (7 gold, 9 silver, 13 bronze). Here are a few key takeaways at India's performances.


At Rio 2016 it was just one medal, as Deepa Malikwon silver to become the first Indian female Paralympic medallist. At Tokyo 2020, Avani Lekhara and Bhavina Patel won three medals among them. At Paris 2024, that number multiplied more than thrice as Indian women brought home a total of 11 medals among them (including one in mixed team events). That, perhaps, is the story of India's campaign as they finished 18th on the medal tally.

The tally of 29 medals and 7 gold are both all-time highs for India at the Paralympics, beating the mark set in Tokyo (19 medals and 5 gold),

Avani Lekhara, Sheetal Devi, Thulasimathi Murugesan, Manisha Ramadass, Nithya Sre Sumathy Sivan, Rubina Francis, and Mona Agarwal delivered in shooting, archery and badminton.

where India finished 24th.

But one of the biggest takeaways from the Games for India were the three women



fire at Stade de France. Track events historically haven't been India's strong suit, especially the sprints. Before Paris, India had

never won a medal in a sprint event at the Paralympics. This time around

though, three women delivered in style. Preethi Pal was India's solitary double-medallist **PARIS 2024** at the Games winning bronze

in 100m and

200m T35 events. Deepthi Jeevanji and Simran came into Paris as World Champions, and bagged bronze in 400m T20 and 200m T12 respectively as India set a new track record too.

Kapil Parmar deserves a special mention as he added a new sport in India's list of Paralympic medals, by winning bronze in blind judo.

Knowledge Partner

Deloitte.

Wealth Partner -

💎 nuvama

VIPUL ORGANICS LIMITED

Corp. Off.: B 603 A, Kaledonia Bldg. Sahar Road, Off. W.E.Highway, Andheri (East), Mumbai - 400069 Regd. Off.: 102, Andheri Industrial Estate, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053 Telephone No. 022-66139999, Email Id: info@vipulorganics.com, Website: www.vipulorganics.com

NOTICE OF 52™ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E -VOTING AND BOOK CLOSURE INTIMATION Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') and Rule

20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('Rules'), notice is . The 52nd Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on **Monday, 30th**

September, 2024 at 03.30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM'), without physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 52nd AGM dated 2nd September, 2024, in accordance with the applicable provisions of the Act and Rules made thereunder read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') in this regard. . In compliance with the Act, Rules made thereunder and applicable circulars, copies of

the Notice of the AGM along with Annual Report for the financial year ended 31st March, 2024 have been sent through e-mail to all the members whose email addresses are registered with the Company, Depository Participant and Registrar & Share Transfer Agent ('RTA') of the Company. The said Annual Report along with the Notice convening the 52nd AGM is also available on the website of the Company viz. www.vipulorganics.com website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') viz. www.evotingindia.com and on website of Stock Exchange i.e. BSE Limited viz. www.bseindia.com. . Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off

date i.e. Monday, 23rd September, 2024 may cast their vote electronically on the Ordinary and Special business as set out in the Notice of the 52nd AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited ('CDSL') from a place other than venue of AGM ("remote E-Voting").

. All the members are informed that:

Place: Mumbai

Date: 9th September, 2024

- i. the Ordinary and the Special business set out in the Notice of 52nd AGM may be transacted through voting by electronic means i.e. remote e-voting;
- ii. the remote e-voting shall commence on Friday, 27th September, 2024 at 9.00 a.m.; iii. the remote e-voting shall end on Sunday, 29th September, 2024 at 5.00 p.m.
- iv. the cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting and at the AGM is Monday, 23rd September, 2024;
- v. any person, who acquires shares of the Company and becomes member after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Monday, 23rd September, 2024, may obtain login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person who is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
- vi. members may note that : a) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time; and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for e-voting will also be available during the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting facility may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast vote again at the AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members and List of Beneficial Owners as on the cutoff date i.e. Monday, 23rd September, 2024 shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through e-voting system at the AGM;
- vii. The manner of remote e-voting and e-voting by the members holding shares in dematerialized mode, physical mode and for the members who have not registered their email address is provided in the notice of the AGM;

In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the helps Section of https://www.evotingindia.com or call on helpdesk at toll free no: 1800 225 533 or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, AWing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013 at the designated email ld: helpdesk.evoting@cdslindia.com, who will also address the grievances connected with the voting by electronic means.

5. Pursuant to the provisions of Section 91 of the Act and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 24th September, 2024 to Monday, 30th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 51st AGM and payment of dividend; if approved in the AGM.

> For VIPUL ORGANICS LIMITED Sd/-Priya Shadija

Company Secretary and Compliance Officer

Regd. Off.: 99/2/1&9, Madhuban Industrial Estate, Madhuban Dam Road, Rakholi Village, U.T. of Dadra & Nagar Haveli, Silvassa - 396230 CIN: L17120DN1994PLC000387, Tel: (0260) 320 0948, Fax: 22 6784 5506, E-mail: info@emmbi.com, Website: www.emmbi.com

ADDENDUM TO THE NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING

This is with reference to the notice of Annual General Meeting dated 21st August, 2024 ("AGM Notice") and circulated to the Members via e-mail on 28th August, 2024 for convening the 30th Annual General Meeting ("AGM" of the Members of the Company, scheduled to be held on Friday, 20th September, 2024 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio-Visual Means ("VC/OAVM"), to seek approval of the Members for the matters set out in the AGM Notice. The Notice has already been circulated to the Members of the Company, in Compliance with the Companies Act, 2013 & Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The Members of the Company are requested to note the following: EXPLANATORY STATEMENT PURSUANT TO SECTION 102 OF THE COMPANIES ACT, 2013 AND RULES RELATED THERETO: . Special Business - Item No. 8 FOR PREFERENTIAL ALLOTMENT OF UPTO 15,50,000 (FIFTEEN LAKHS FIFTY THOUSAND) FULLY CONVERTIBLE EQUITY SHARE WARRANTS TO THE PERSONS

BELONGING TO PROMOTER GROUP In this regard, the Board has recommended to issue and allot up to 15,50,000 (Fifteen Lakhs Fifty thousand) Fully Convertible Warrants "Warrants") carrying a right exercisable by the Warrant holder to subscribe to one Equity Share per Warrant, to persons belonging to 'Promoter Group' on preferential basis, at an issue price of Rs. 109/- (Rupees One Hundred

and Nine Only) (including premium of Rs.99/- (Ninety Nine rupees)) per Warrant in accordance with the provisions of Chapter V of SEBI ICDR Regulations, for an aggregate amount of up to Rs. 16,89,50,000/- (Rupees Sixteen crore Eighty Nine lakhs and Fifty Thousand) for cash. After the circulation of the notice, the Company has made an application to BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") for obtaining in-Principal approval for proposed preferential issue, thereafter the NSE has directed the Company to make correction in the notice of Explanatory statement. In order to correct the same, the ompany is circulating this corrigendum to the Notice of the AGM. In view of the above, Explanatory statement shall be modified to the below

extent and read as follows: 4. Basis on

the price (including premium, if any);

Place : Mumbai

Date: 06th September, 2024

The Equity Shares of the Company are listed on BSE Limited ('BSE') & National Stock Exchange of India price has been Limited ('NSE') and are frequently traded as per the arrived at and provisions of ICDR Regulations as on the Relevant justification for Date, In terms of the provisions of Regulation 164 of the SEBI ICDR Regulations, the minimum price at which equity shares shall be issued pursuant to conversion of warrants shall not be less than higher of the following: (a) Rs. 108.73/- each as per the [90 trading days] volume weighted average price (VWAP) of the Equity Shares of Emmbi Industries Limited quoted on the Stock Exchange preceding the relevant date (considering

relevant date as 21st August, 2024) (b) Rs. 106.89/- each as per the [10 trading days] volume weighted average price (VWAP) of the Equity Shares of Emmbi Industries Limited quoted on the Stock Exchange preceding the relevant date (considering relevant date as 21st August, 2024) Accordingly, the issue price of Equity Shares pursuant to conversion of Convertible Warrants on Preferential basis shall be at a price of Rs. 108.73/- each which further rounded of to Rs. 109/- for the purpose of issue (Face Value Rs. 10/each + Premium Rs. 99/- each).

Valuation Report of the same has been placed on the website of the Company wwww.emmbi.com to facilitate online inspection of relevant documents until the end of AGM.

The Company is providing to its Members facility to exercise their right to vote on resolutions by electronic means, which will commence from Monday, 16th September, 2024, 9:00 a.m IST and ends on Thursday, 19th September, 2024, 5:00 p.m IST as detailed in the AGM Notice. To enable the Members of the Company to exercise their voting rights by

electronic means or at the AGM on an informed basis, the Company deems it appropriate to notify the modifications in Explanatory Statement thereto for Item No. 8 by way of Addendum to the Notice of the AGM. Accordingly, the Members are requested to note the same. The Members are requested to consider the Explanatory Statement thereto

for Item No. 8 of the Notice of AGM dated 21st August, 2024, keeping in view

the above-mentioned amendments and additional information. Please note

that the all-other information as stated in the AGM Notice would remain unchanged and this addendum should be read in conjunction with the AGM Notice and other relevant documents or intimation wherever relevant. The Addendum to the Notice of the AGM shall form an integral part of the Notice dated 21st August, 2024 circulated to the Members of the Company and available on the website of BSE at www.bseindia.com, NSE at

www.nseindia.com and on the website of the Company at https://emmbi.com/. By order of the Board, For Emmbi Industries Limited

Company Secretary

financialexp.epapr.in

Rajesh Solanki

Associate Partners



भाजपच्या प्रयत्नाने २७ गावातील पाणी प्रश्न लवकर सुटणार

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Amanulla M Abdulla, the owner of Flat No. 201, E Wing, in building known as Chandresh Manor and society known as Chandresh Manor CDEFGH C.H.S. Ltd., Lodha Complex, 60 Feet Road, Mira Road (E), Dist: Thane (Said flat) expired on 06/06/2020. On behalf of my client, Hasina Banu Amanulla w/o. Late Amanulla M. Abdulla, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copie oofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner she deems fit.

Place: Mira Road, Thane Date: 09/09/2024 A. Karimi

Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

सार्वजनिक सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील सौ. अंजना गेराल्ड रॉड्रिम्ज आणि सौ. अनुराधा प्रणव नायर यांनी अनुक्रमीत क्र. १०६ ते ११० (दोन्ही समावेशी) धारक प्रत्येकी ५०/-रुपयांचे पर्ण भरलेले पाच समभागाचे प्रमाणपत्र क्र. २० सोबत डॉमनिक कॉलनी. टैंक रोड नं.३, मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६४ येथे स्थित, मालाड रेखा को-ऑप. हाऊ. सोसा. लि. म्हणू-ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील रेखा अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील मोजमापित ५२५ चौरस फट क्षेत्रफळाचा फ्लॅट क्रमांक बी/७, त्यांचे वडील कै. श्री. नारायण कष्ण अय्यर ज्यांचे ०४/०७/२०२४ रोजी निधन झाले, यांच्या नावावरून त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे.

सर्व व्यक्ती, ज्यांचा वरील नमूद केलेल्या मालमत्तेम ध्ये किंवा विरूध्द वारसा, विक्री, गहाण, शुल्क, ट्रस्ट, धारणाधिकार, ताबा, भेटवस्तू देखभाल, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणाताही दावा, अधिकार, हक्क, आणि / किंवा स्वारस्य किंवा मागणी असल्यास, आजच्या दिनांकापासन १५ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरी करणाऱ्याना त्यांच्या दकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट, मथुरादास रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७, मुंबई ४०० ०६७ या पत्त्यावर तसेच वरील नमद केलेल्या सोसायटीला देखील ते लेखी कळविणे आवश्यक आहे. यानंतर, अन्यथा कोणताही दावा यापुढे पुढे आल्यास माफ आणि / किंवा सोडून दिला असे मानले जाईल.

(श्रीमती रशिदा वाय. लक्ष्मीधर)

सार्वजनिक सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, एस. व्ही. रोड आणि शंकर गल्ली, किलचंद रोड, कांदिवली (पश्चिम) मुंबई ४०००६७ येथे स्थित, श्री नमन प्लाझा प्रिमायसेस को-ऑप. सोसा. लि. म्हणून ज्ञात इमारतीमधील तळ मजल्यावरील मोजमापित ६.१० चौ. मीटर्स चटई क्षेत्रफळाचे दुकान क्र. ३३ संबंधीत २ मुळ करारनामे, म्हणजे, (१) मेसर्स वासूकमल असोसीएट्स, श्री. नमन डेव्हलपर्स लि., आणि श्री. विनोद चमनलाल बक्षी यांच्या दरम्यान निष्पादित आणि निर्मित, अनुक्रमांक बीडीआर२ ७५६४-२००३ अंतर्गत नोंदणीकृत आर्टीकल ऑफ ॲग्रीमेंट आणि (२) श्री, विनोद चमनलाल बक्षी आणि मेसर्स इन् एक्सपोर्टस प्रा. लि. यांच्या दरम्यान निष्पादित, २१ एप्रिल, २००७ दिनांकित, अनुक्रमांक बीडीआर५- ३१८५-२००७ दस्तावेज अंतर्गत नोंदणीकृत विक्रीचा करार, सध्याचे मालक मेसर्स इन् एक्सपोर्ट प्रा. लि. यांच्याकडून हरवले /गहाळझाले आहेत.

सर्व व्यक्ती, ज्यांचा वरील नमद हरवलेल्या / गहाळझालेल्य मुळ करारांच्या विरूध्द हरवणे, विक्री, गहाण, शुल्क, ट्रस्ट, रणाधिकार, ताबा, भेटवस्तू, देखभाल, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणाताही दावा, अधिकार, हक्क, आणि किंवा स्वारस्य किंवा मागणी असल्यास, आजच्या दिनांकापासन १५ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरी करणाऱ्यांना त्यांच्या दकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट, मथुरादास रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७. मंबई ४०० ०६७ या पत्यावर तसेच वरील नमर केलेल्या सोसायटीला देखील ते लेखी कळविणे आवश्यव आहे. यानंतर, अन्यथा कोणताही दावा यापढे पढे आल्यास माफ आणि/किंवा सोड्न दिला असे मानले जाईल.

(श्रीमती रशिदा वाय. लक्ष्मीधर)

सार्वजनिक सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री, धवल प्रविणचंद्र ढारोड यांनी अनक्रमीत क्र. १११ ते ११५ (दोन्ही समावेशी) धारक प्रत्येकी ५०/- रुपयांचे पण भरलेले पाच समभागाचे प्रमाणपत्र क्र. २३ सोबत चाळ क्र. २३, २४, २५, महावीर नगर, एमएचबी कॉलनी, न्य लिंक रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७ येथे स्थित, महावीर नगर सर्वोदया को-ऑप. हाऊ. सोसा. लि. मधील मोजमापित २५ चौरस मीटर्स क्षेत्रफळाची टेनामेंट क्र. २३/२३१ मधील ५०% व्यैयक्तिक अधिकार, त्यांच्या आई कै. श्रीमती विमला प्रवणचंद्र ढारोड ज्यांचे २८/११/२०२२ रोजी निधन झाले, यांच्या नावावरून त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केल

सर्व व्यक्ती, ज्यांचा वरील नमूद केलेल्या मालमत्तेम ध्ये किंवा विरूध्द वारसा, विक्री, गहाण, शुल्क, ट्रस्ट, धारणाधिकार, ताबा, भेटवस्तू, देखभाल, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणाताही दावा, अधिकार, हक्क, आणि/किंवा स्वारस्य किंवा मागणी असल्यास, आजच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरी करणाऱ्याना त्यांच्या दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट, मथुरादास रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७, मुंबई ४०० ०६७ या पत्त्यावर तसेच वरील नमूद केलेल्या सोसायटीला देखील ते लेखी कळविणे आवश्यक आहे. यानंतर, अन्यथा कोणताही |दावा यापुढे पुढे आल्यास माफ आणि / किंवा सोडून दिला असे मानले जाईल.

(श्रीमती रशिदा वाय. लक्ष्मीधर) दिनांक : ०९/०९/२०२४.

सार्वजनिक सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, अनुक्रमीत क्र १५६ ते १६० (दोन्ही समावेशी) धारक प्रत्येकी ५० रुपयांचे पूर्ण भरलेले पाच समभागाचे प्रमाणपत्र क्र ००१०३५ सोबत एम. जी. क्रॉस रोड क्र. १, कांदिवर्ल (पश्चिम), मुंबई ४०००६७ येथे स्थित, खाखर अपार्ट. को-ऑप. हाऊ. सोसा. लि. म्हणून ओळखल्या जाणाऱ्य इमारतीमधील ५ व्या मजल्यावरील मोजमापित ६४.९६ . चौरस मीटर्स क्षेत्रफळाचा फ्लॅट क्रमांक ए/५०४, कै. श्री. बिपीनचंद्र व्रजलाल दाणी यांच्या २१/०३/२००६ रोजी पुर्ण केल्यानंतर त्यांची पत्नी श्रीमती रेखा बिपीनचंद्र दार्ण

यांच्या नावावर हस्तांतरीत करण्यात आले होते. सर्व व्यक्ती, ज्यांचा वरील नमूद केलेल्या मालमत्तेम ध किवा विरूध्द वारसा, विक्री, गहाण, शुल्क, ट्रस्ट, धारणाधिकार, ताबा, भेटवस्तू, देखभाल, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणाताही दावा. अधिकार, हक्क, आणि/किंवा स्वारस्य किंवा मागणी असल्यास, आजच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरी करणाऱ्याना त्यांच्या दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट, मथुरादास रोड, कादिवली (पश्चिम), मुंबई ४०० केलेल्या सोसायटीला देखील ते लेखी कळविणे आवश्यव आहे. यानंतर, अन्यथा कोणताही दावा यापुढे पुढे आल्यास माफ आणि / किंवा सोडून दिला असे मानले

(श्रीमती रशिदा वाय. लक्ष्मीधर)

ॲडव्होकेट

दिनांक : ०९/०९/२०२४

डोंबिवली, दि. ८ (वार्ताहर): पाणी समस्या दूर व्हावी याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जलकुंभ' योजना अंमलात आणली. पालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांमध्ये अमृतयोजनेनुसार जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी २७ गावांमधील हेदुरणे, कोळेगाव, कार्ट्स, निळजे, घेसर, संदप,घारीवली, उसरघर, मानपाडा, उंबार्ली, सागाव, सोनारपाडा, नांदिवली, भोपर, देसलेपाडा, गोळवली, आजदे या गावामध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून १९ ठिकाणी सूरू असलेल्या पाण्याच्य टाकीच्या बांधकामाची पाहणी करून अमृत योजनेचे अधिकारी त्यांचे (नाव टाकायचे) अधिकारी यांना लवकरात लवकर काम मार्गी लावण्याचे सांगितले.

HEALTHY LIFE AGRITEC LIMITED Registered Office: SH-B/09, New Heera Panna CHS LTD.

Gokul Village Shanti Park, Mira Road East, Thane, Maharashtra, 401107 Phone: +91 9818873657, Email: cs@healthylifeagritec.com CIN: L52520MH2019PLC332778, Website: www.healthylifeagritec.com

NOTICE OF THE 5th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING & BOOK CLOSURE INFORMATION

Notice is hereby given that the 5th Annual General Meeting (AGM) of the Members of Healthy Life Agritec Limited will be held on Monday, 30th September 2024 at 11:00 A.M. IST through Video Conferencing (VC)/other Audio Video Conferencing (OAVM) to transact the businesses as set out in the Notice dated

In compliance with the MCA and SEBI Circulars, Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report of the Company for the Financial Year 2023-2024 have been sent to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. These documents are also available on the website of the Company and can be downloaded from the website www.healthylifeagritec.com on the website of stock exchanges i.e. BSE at www.bseindia.com and on the website of Central Depository Services India Limited at www.cdslindia.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on 06th September, 2024. Members attending the AGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

The remote e-voting period commences on Friday, 27th September, 2024 at 9.00 A.M. and ends on Sunday, 29th September, 2024 at 5.00 P.M. During this period, members of the Company holding shares either in physical form or in lematerialized form, as on the cut-off date of 24th September, 2024 may cas their vote by remote e-voting on the business specified in the Notice of the AGM dated 06th September, 2024. Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of the soft copy of Notice and Annual Report after the cut-off date i.e. 24th September, 2024 may follow the same procedure for remote e-voting as given on page number 4 to 9 of the Notice of AGM. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the members, the member shall not be allowed to change it subsequently.

Members who are participating in the AGM through Video Conferencing (VC)/ other Audio Video Conferencing (OAVM) on 30th September, 2024 can cast their rote during the AGM electronically on the businesses specified in the notice of AGM through electronic voting system (E- Voting) of CDSL. However, only those Members, who will be present in the AGM through VC facility and have not casted their vote on the Resolutions through Remote E-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E Voting system in the

In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evotingindia.com or helpdesk by sending a request athelpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911

Book Closure: Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Registe of Members & Share Transfer Books of the company will remain closed from Tuesday, the 24th day of September, 2024 to Monday, the 30th day of September, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual Genera Meeting and to determine eligible Shareholders for the payment of Dividend, if declared at the AGM.

Dividend in case of Non-KYC compliant Folios: Shareholders are requested to note that SEBI circular dated SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 May 07, 2024 has now mandated that the security holders holding securities in physical form and whose folio(s) are not updated with the KYC details namely PAN; Choice of Nomination; Contact Details; Mobile Number and Bank Account Details and signature, shall be eligible for any payment of dividend only through electronic mode with effect from April 01, 2024.

> By Order of the Board For Healthy Life Agritec Limited

Place: Maharashtra Date: 07-09-2024

Divya Mojjada Managing Director DIN: 07759911



कॉपीरेट कार्यात्यः ची-६०३-ए, कालेदोनिया, सहर ग्रेड, पश्चिम द्वागती महामार्ग, असेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. नौंद. कार्या.१ १०२, अंभेरी इंडस्ट्रियल इस्टेट, विरा देसाई रोड, अंभेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. द्र.:०२२-६६१३९९९९, वेबसाईट:www.vipulorganics.com, ई-मेल:info@vipulorganics.com

५२ वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-मतदान आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ('नियम') च्या नियम २० मधील तरतुर्दीनुसार, येथे सूचना दिली आहे की:

- १. कंपनीची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०३.३० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरिन्सिंग ('व्हीसी') /अन्य दृकश्राव्य माध्यम 'ओएव्हीएम') द्वारे दि.२ सप्टेंबर, २०२४ च्या ५२ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमा व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, या संदर्भात सहकार मंत्रालय ('एमसीए') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') द्वारे जारी केलेल्या सहवाचिता सर्व लागू परिपत्रकांसह कायदा आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या लागू
- कायद्याचे पालन करून, त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि लागु परिपन्नके, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएमच्या सचनेच्या प्रती सर्व सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी, डिपॉझिटरी सहभागीदार आणि कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी ('आरटीए') सह नोंदणीकृत आहेत. ५२वी एजीएम बोलावण्याच्या सूचनेसह तो वार्षिक अहवाल देखील कंपनीच्या www.vipulorganics.com वेबसाइटवर, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') ची वेबसाइट उदा.www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड उदा.www.bseindia.com वर उपलब्ध आहे.
- कट-ऑफ तारखेनुसार म्हणजे सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रत्यक्ष किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे ५२ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमा सामान्य आणि विशेष व्यवसायावर इलेक्टॉनिक पद्धतीने सेंटल डिपॉझिटरी सर्विहेंसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') ची प्रणाली एजीएम (रिमोट ई-व्होटिंग) च्या ठिकाणाव्यतिरिक्त मतदान करू

दिनांकः ९ सप्टेंबर २०२४

ठिकाणः मुंबई

- १. ५२ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सामान्य आणि विशेष व्यवसायावर विमर्श इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे केला जाऊ शकतो, म्हणजे रिमोट ई-व्होटिंग;
- २. रिमोट ई-वोटिंग शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल; ३. रिमोट ई-वोटिंग रविवार, २९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल;
- तारीख सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ आहे; ५. कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी शेअर्स धारण करते त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकता. तथापि, जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगसाठी सीडीएसएलमध्ये आधीच

नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ

४. रिमोट ई-वोटिंगद्वारे आणि एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ

- ६. सदस्यांनी लक्षात ठेवा की: अ) रिमोट ई-व्होटिंग पध्दत सीडीएसएल द्वारे मतदानाच्या वरील तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि रिमोट ई-व्होटिंगला उपरोक्त तारीख आणि वेळेच्य पुढे परवानगी दिली जाणार नाही; आणि एकदा एखाद्या ठ्यावावर सदस्याने मत दिले की. सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही; ब) एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सुविधा देखील उपलब्ध असेल; क) ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात परंतु ते एजीएममध्ये पुन्हा मत देण्यास पात्र नसतील; आणि ड) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये आणि लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये कट ऑफ तारखेला म्हणजेच सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ रोजी नोंदवले गेले आहे, तेच केवळ एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे एजीएमद्वारे रिमोट ई-व्होटिंग तसेच वोटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.
- ७. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांद्वारे रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धत आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही

काही शंका असल्यास, सदस्य https://www.evotingindia.com च्या मदत विभागातील सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा हेल्पडेस्कवर टोल फ्री क्रमांक १८०० २२५ ५३३ वर कॉल करा: किंवा श्री. यकेश दळेवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मरैथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई - ४०००१३ यांच्या नियुक्त ईमेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com वर संपर्क साधा, जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करतील.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या अधिनियमाच्या कलम ९१ आणि नियमन ४२ च्या तरतुर्दीनुसार, ५१ व्या एजीएम आणि लाभांशाच्या देयकासाठी कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील; एजीएममध्ये मंजूर झाल्यास. विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिता **VUENOW INFRATECH LIMITED**

Registered Office address: Unit No. 406 & 407, A Wing, Atrium, Near ACME Plaza, Andheri Kurla Road, Andheri East Mumbai - 400059, Maharashtra Website: www.vuenowinfratech.co.in E-mail ID: goodvalueirrigationltd@gmail.con NOTICE OF 30[™] ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

- Notice is hereby given that the Annual General Meeting (AGM) of the members of Vueno Infratech Limited (the Company) will be held on **Monday**, 30th day of September, 2024 at 11:00 A.M. IST through Video-Conferencing/Other Audio-visual means(VC/OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder read with General Circular issued from time to time, respectively circulars issued by the Ministry o Corporate Affairs ("MCA Circulars") Electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the financial year
- ended March 31, 2024 of the Company has been sent to all the members, whose email ids are registered with the Company/RTA/Depository participant(s), as on the cut-off date i.e., **06th September**, **2024**. Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars. The Notice and the Annual Report will also be available and can be downloaded from the website of the Company www.vuenowinfratech.co.in. The facility of casting the votes by the members ("e-voting") will be provided by Purv
- Share Registry (India) Pvt. Ltd. and the detailed procedure for the same is provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences on 27th September, 2024 (09:00 A.M.) and end on 29th September, 2024 (05:00 P.M.) During this period, member of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as o the cut-off date of 06th September, 2024, may cast their vote by remote e-voting or b e-voting at the time of AGM. Members participating through in person shall be counted for reckoning the quorum under Section 103 of the Act. Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mail addresse
- are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio ares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following document viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any othe Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2023-24 along with AGM Notice by email to goodvalue/irrigation/tt@gmail.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. The notice of the AGM contains the instructions regarding the manner in which the shareholders can cast their vote through remote e-voting or by e-voting at the time of AGM.

 The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed
- from Tuesday, 24th September, 2024 to Monday, 30th September, 2024 (both days
- The Notice of AGM and Annual Report for the financial year 2023-24 sent to members in accordance with the applicable provisions in due course.

(Formerly Known as Good Value Irrigation Limited

Rahul Bharga Managing Director & CFO DIN: 08548577

जाहीर सूचना एसी २५ केव्ही टॅक्शनचा शुभारंभ

याद्वारे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या खाली नमृद केलेल्या विभागाच्या पूर्ण झालेल्या विभागात असलेल्या रेल्वे लाईन्स आणि परिसराच्या सर्व वापरकर्त्यांना सूचना देण्यात येत आहे की दि. १२.०९.२०२४ रोजी किंवा त्यानंतर २५०००-वोल्ट, ५०एचझेड एसी ओव्हरहेड ट्रॅक्शन वायर्स ऊर्जान्वित करण्यात येईल. त्या तारखेस आणि त्या तारखे पासून ओव्हरहेड ट्रॅक्शन लाइन सर्व समयी सक्रिय व जीवंत असेल आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस सदर ओव्हरहेड लाइंसच्या जवळ जाण्याची किंवा काम करण्याची परवानगी नाही.

| सवशान | दिनाक |
|---|------------------------------------|
| पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल डिव्हीजनच्या | १२.०९.२०२४ रोजी |
| मुंबई सेंट्रल-बोरिवली बीजी सेक्शन | किंवा त्यानंतर |
| मध्ये किमी : २६.००० ते किमी. : ३०.५४० | आधीच विद्युतीकृत केलेले |
| पर्यंत गोरेगाव –कांदिवली दरम्यान नवीन | सेक्शन, फक्त गोरेगाव-कांदिवली |
| बी.जी. ६वी लाइन | दरम्यान ६वी लाइन उघडणे) |
| कांच्या माहितीसाठी हे सचित केले जाते की पश्चिम रेल्वेच्या | मंबर्द सेंटल दिव्हीजनच्या च्या मंब |

सेंटल-बोरिवली बी.जी. सेक्शन मध्ये किमी : २६.००० ते किमी. : ३०.५४० पर्यंत गोरेगाव -कांदिवली दरम्यान नवीन बी.जी. ६वी लाइन सेक्शन मध्ये १२.०९.२०२४ रोजी किंवा त्यानंतर २५केव्ही वर ओव्हरहेड ट्रॅक्शन वायर ऊर्जान्वित करण्यात येईल. अत्याधिक ऊंचीचे लोड्स हे लाइव ट्रॅक्शन वायर (कॉन्टॅक्ट वायर) च्या जोखमीपूर्ण जवळीक किंवा संपर्कात येण्यापासून बचावासाठी रस्त पुष्ठभागापासून **४.७८ मीटर** स्पष्ट कमाल ऊंचीसह सर्व लेव्हल क्रॉसिंग्स पर हाइट गेजेस उभारण्यात आले आहे, जे लेव्हल क्रॉसिंग पर रेल्वे लेव्हलच्या किमान ५.५ मीटर ऊंचीचे आहेत.

सर्वसाधारण जनतेस याद्वारे अधिसचित करण्यात येत आहे की त्यांनी लोडिंग वाहनांच्या उद्देशाने वरील विहित ऊंचीचे निरीक्षण करावे आणि पहावे कि कोणत्याही परिस्थितीत रस्ता वाहनामध्ये नेण्यात येत असलेले लोड ऊंची गेजपेक्षा अधिक नसावे.

जास्त उंचीच्या भाराचे धोके खालीलप्रमाणे आहेत:

१. हाइट गेजला नुकसान पोहोचू शकते आणि परिणामी रेल्वे लाइन तसेच रस्ता वाहतूकीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. २. वाहनांत नेण्यात येत असलेल्या उपकरणाचे साहित्यास धोखादायक. ३. कंडक्टरशी संपर्क साधल्यामुळे किंवा धोकादायक समीपतेमुळे आगीचा धोका आणि जीवितास धोका.



WESTERN RAILWAY wr.indianrailways.gov.in

इन्नोवेटिव्ह आयडियल्स ॲंण्ड सर्विसेस (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ई-२०२, स्कायपार्क, २रा मजला, अजित ग्लास रोड ओशिवरा गार्डनजवळ, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४.

सीआयएन: एल६४२०१एमएच२०००पीएलसी१२९९०१**, दूरध्वनी:**०२२-६७३९२१२१ वेबसाइट: www.innovative.in, ई-मेल: innovative@innovative.in

२४वी एबीएम आणि ई-वोटिंग माहितीची

येथे सुचना देण्यात येत आहे की. इन्नोबेटिव्ह आयडियल्स ॲण्ड सर्विसेस (इंडिया) लिमिटेडच्या सदस्यांची २४ वी एजीएम सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे कंपनीने एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल आधीच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला आहे, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत आणि / किंवा एमसीए आणि सेबी द्वारे जारी केलेल्या विविध परिपत्रकानुसार एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. वार्षिक अहवाल आणि सूचना कंपनीच्या www.innovative.in या वेबसाइटवर आणि सीडीएसएल च्या www.evotingindia.com या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग आणि वोटिंग.

एजीएमच्या सचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तेच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी एजीएम (ई-व्होटिंग) दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

कायद्याच्या कलम १०८ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांनुसार, सुधारित केल्याप्रमाणे आणि सेबी (एलओडीआर) विनियम, २०१५ चे नियमन ४४ च्या तरतुर्दीनुसार सदस्यांना सीडीएसएल द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून सूचनेत नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा प्रदान केली आहे. वास्तविक किंवा डिमॅटेरियलाइज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या भागधारकांची नावे निश्चित करण्यासाठी कंपनीने कट-ऑफ तारीख निश्चित केली आहे, म्हणजे सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४, एजीएम सूचनेनुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आणि एजीएमला उपस्थित राहण्याच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा ज्यांना अधिकार असेल. सभासदांचे मतदानाचे अधिकार कट ऑफ तारखेला कंपनीच्या भरणा केलेल्या भाग भांडवलामधील त्यांच्याकडे असलेल्या इकिटी शेअर्सच्या प्रमाणात असतील.

रिमोट ई-मतदान कालावधी शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. रिमोट ई-व्होटिंग पध्दत नंतर सीडीएसएल द्वारे अक्षम केले जाईल. जे सभासद, व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिले नसेल, ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास

ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते व्हीसी_/ ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात / सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

कोणतीही व्यक्ती, जी शेअर्स घेते आणि सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासंबर्ड मिळवू शकतोॅ. तथापि, जर त्याने/तिने रिमोट ई-व्होटिंगसाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणी केली असेल, तर तो/तिला त्याचा/तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून मतदान करता येईल. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य एफएक्यू आणि www.evotingindia.com वर उपलब्ध असलेल्या ई-व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात, मदत विभागात किंवा ०२२ २३०५८५४२/४३ वर संपर्क साधा, ई-व्होटिंगशी संबंधित काही तक्रारी असल्यास, कृपया श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, २५ मजला, अथळपस, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३ येथे ईमेल: helpdesk.evoting@cdslindia.com किंवा उपरोक्त टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा;

ठिकाण : मुंबई

दिनांकः ०६ सप्टेंबर २०२४

प्रिया शादिजा

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

इन्नोवेटिव्ह आयडियल्स ॲण्ड सर्विसेस (इंडिया) लिमिटेडकरिता सही/

मकसूद शेख व्यवस्थापकीय संचालक दिनांकः ०७ सप्टेंबर २०२४ ठिकाणः ठाणे

भाजपा पदाधिकाऱ्यांनी जलकुंभाची केली पाहणी

इंटेग्रेटेड पर्सनल सर्व्हिसेस लिमिटेड

गब्गन : एल७४१९०एमएच२००४पीएलसी१४४१६० , **वेबसाईट:** www.integratedpersonnelservices.**८ नौद. कार्यात्तय :**१४, व्हिस्परिंग पाम शापिंग सेंट्र, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४००१०१, **ई-मेल:** cs@ipsgroup.co.in,

२१वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-वोटिंग संबंधीत माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, इंटेग्रेटेड पर्सनल सर्व्हिसेस लिमिटेड (कंपनी) ची २१वी वार्षिक सर्वसाधारण स 'एजीएम') सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी दपारी ०४:३० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) 'अन्य दृकश्राव्य माध्यम ('ओएव्हीएम') द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमश् रुण्याकरिता प्रत्यक्ष गणसंख्येच्या उपस्थितीशिवाय आयोजित केले जाईल. सभेचे मानले जाणारे ठिकाण कंपनीचे नोंदणीकत कार्यालय असेल.

परिपत्रके. २१व्या एजीएमच्या सचनेच्या इलेक्टॉनिक प्रती चे पालन करून आणि वित्तीय २०२३-२४ या आर्थिक

वर्षातील लेखापरीक्षित वित्तीय अहवालांचा समावेश असलेला वित्तीय वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागदपत्रे सर्व सदस्यांना ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी, बिगशेअर सर्विसेस प्रायव्हे . लिमिटेड (आरटीए) / डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंदणीकृत आहेत त्यांना दि.०७ सप्टेंबर २०२४ रोजी पद्धतीने पाठविण्यात आली आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्य www.integratedpersonnelservices.com या वेबसाइटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या www.nseindia.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग:

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्य

नेयम २० आणि सेबी चे नियमन ४४ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ चे पालन करून बिगशेअर आय-व्होट ई-वोर्टिंग प्रणाली (आरटीए) ('रिमोट ई-व्होर्टिंग') द्वारे प्रदान केलेल्य इलेक्टॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून सभासदांना एजीएमच्या सचनेमध्ये नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा प्रदान केली जाते. एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासू प्रतिबंधित केले नाही, ते येथे एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्या यादीत कट ऑफ तारखेल न्हणजेच २३ सप्टेंबर २०२४ रोजी नोंदवले गेले असेल, तेच केवळ रिमोट ई-वोर्टिंग तसेच वार्षिक सर्वसा सभेत मतदानाची सुविधा घेण्यास पात्र असेल. ई-वोटिंग कालावधी शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ (सकाळी ९.००वा. भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि रविवार

२९ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं. ५.००वा. भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधीत, सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. तदनंतर बिगशेअर सर्विसेस प्रा.लि.द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. बिगशेअर आय-व्होट ई-वोर्टिंग प्रणालीद्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे सभासदांना एजीएम

राहण्याची सुविधा दिली जाते. रिमोट ई-व्होटिंग क्रेडेन्शियल्स वापरून सदस्य https:// ivote.bigshareonline.com वर व्हीसी द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी व्यासपीठावर प्रवेश करू राकतात. एजीएमची लिंक सदस्याच्या लॉगिनमध्ये उपलब्ध असेल जिथे इव्हेंट आणि कंपनीचे नाव निवडले जाऊ शकते. एजीएमच्या तारखेपुर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत देणारे सभासद देखील एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. रिमोट ई-व्होर्टिंग / ई-व्होर्टिंग आणि व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची तपशीलवार प्रक्रिया

जीएमच्या सूचनेत प्रदान केली आहे. एजीएमची सूचना पाठवल्यानंतर परंतु कट-ऑफ तारखेपूर्वी, म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२४ पूर्वी कंपनीचा भागधारक बनणारी कोणतीही व्यक्ती ivote@bigshareonline.com वर विनंती पाठवुन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर व्यक्ती आधीच एनएसडीएल मध्ये रिमोट इव्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो. कायद्याच्या कलम ९१ आणि सूची नियमावलीच्या नियमन ४२ नुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण रुसतक २१व्या एजीएमचा उद्देशाने मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ (दोन्हीं देवसांसह) या कालावधीत बंद राहतील. ई-वोर्टिंग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संचालक मंडळाने मे. एम के सारस्वत ॲण्ड

असोसिएट्स चे कार्यरत कंपनी सचिव श्री. मुकेश सारस्वत यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे. काही शंका असल्यास, सदस्य https://ivote.bigshareonline.com च्या वरील वेबसाइटवर उपलब्ध

गर्गधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात. ई गतदानाशी संबंधित कोणत्याही तकारी/प्रश्नांसाठी, सदस्यांनी १८०० २२ ५४ २२ वर संपर्क साधावा किंवा ई मेलवर क्निती पाठवा: ivote@biqshareonline.com आणि कु. कविता यादव, कंपनी सचिव यांना नोंदणीकृत कार्यालय, इंटेप्रेटेड पर्सनल सर्व्हिंसेस लिमिटेड: १४, व्हिस्परिंग पाम शॉपिंग सेंटर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४००१०१, ईमेल: CS@ipsgroup.co.in, संपर्क क्रमांक: ०२२-४२३००२३०

इंटेग्रेटेड पर्सनल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता (कु. कविता यादव)

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

कान्टीर स्पर्स लामटड

सीआयएन: यू७०१०९एमएच२०१८पीएलसी३०४२५८

गोंदगी कार्यालय: कार्यालय क्र.ए१ आणि बी१, ९वा मजला, आश्रत आयटी पार्क रोड क्र.१६ झेड, वागळे इंडस्ट्रियल इस्टेंट, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र, भारत, ४००६०४. दूर.क.: ०२२६२७ ९०००० ई-मेलः companysecretary@kontorspace.in; वेवसाइटः www.kontorspace.in

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) आणि अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ०६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ०६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंब

२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) /अन्य दृकश्राच्य माध्यम (ओएव्हीएम) सविधेद्वारे ०६ व्या एजीएम बोलावलेल्या सचनेमध्ये नमुद केल्या प्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरित अ। आयोजित केली जाईल, कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करून सहवाचिता सर्वसाधारण परिपन्नक क्र. १४/ २०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, क्र.१७ २०२० दिनांक १३एप्रिल २०२०. क्र. २०/२०२० दिनांक ५ मे २०२०. क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१, क्र.२/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि क्र.१०, २०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सहकार मंत्रालयाने जारी केलेले ('एमसीए परिपत्रक). पुढे, सिक्युरिटी ज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी'), १२ मे २०२०, जानेवारी १५, २०२१, १३[°] जानेवारी. २०२३ आणि ०६ ऑक्टोबर. २०२३ ('सेबी परिपन्नके) आणि इतर लाग असलेल्या परिपन्नकांद्वारे या संदर्भात जारी केलेल्या परिपन्नकांमध्ये, सेबीच्या काही तरतुदी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स) च्या पालनातून सूट दिली आहे. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात कारण एजीएममध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. एजीएमसाठी गणसंख्या मोजण्याच्या उद्देशाने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे उपस्थिती मोजली जाईल.

०६ व्या एजीएमच्या सचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्टॉनिक प्रती ०। सप्टेंबर २०२४ रोजी सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी / डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत, वर नमूद केलेल्या परिपत्रकांनुसार, कंपनीने वार्षिक अहवाल मुद्रित केलेला नाही आणि म्हणून वार्षिक अहवालाच्या हार्ड कॉपी प्रदान केल्या जाणार नाहीत. एजीएमची सूचना कंपनीच्या www.kontorspace.in या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर www.nseindia.com वर उपलब्ध आहे. एबीएमशी संबंधित कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्त्याची नोंदणी / अद्यतन करण्याची पद्धत

सदस्य प्रथम भागधारकाने रीतसर स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या स्कॅन केलेल्या प्रतीसह companysecretary@kontorspace.in या पत्त्यावर ईमेल विनंती पाठव शकतात. ईमेल पत्ता. मोबाइल नंबर, पॅनची स्वयं-साक्षांकित प्रत आणि क्लायंट मास्टर कॉपी प्रदान करू शकतात, जर शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवलेले असतील किंवा शेअर्स वास्तविक स्वरूपात असतील तर भाग प्रमाणपत्राची प्रत, बिगशेअर सर्विसेस प्रायन्हेट लिमिटेउला त्यांचा पत्ता नोंदवता येईल आणि त्यांना युजर आयडी आणि पासवर्डसह सूचना आणि ई-व्होटिंग सूचना प्रदान करता येतील.

क्रपया लक्षात घ्या की जर शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील तर वरील सुविधा केवळ एजीएमची सूचना आणि वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह ई-मतदान सूचना प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्त्याच्या तात्पुरेत्या नोंदणीसाठी आहे. अशा सदस्यांना त्यांचा ईमेल पत्ता त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडे कायमस्वरूपी नोंदवावा नागेल, जेणेकरून त्यांना सर्व संप्रेषणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळतील.

ई-व्होर्टिगद्वारे मतदान करण्याची पद्धत

सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे (रिमोट ई-व्होटिंग) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांवर न्यांचे मत देण्याची संधी असेल. ज्या सभासदांना रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करता आले नाही, त्यांना एजीएम दरम्यान ई-व्होटिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. ०६ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये ई-वोटिंगसाठी तसेच एजीएमच्या आधी तपशीलवार प्रक्रिया प्रदान केली आहे. ज्या सदस्यांना ईमेल मिळत नाही किंवा ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत

नाही, ते एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून लॉगिन क्रेडेंशियल तयार करू शकतात. व्हीसी /ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी समान लॉगिन क्रेडेन्शियल्स देखील वापरले जाऊ सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व नोट्स आणि विशेषतः एजीएममध्ये

सहभागी होण्याच्या सूचना आणि ई-व्होटिंगद्वारे मते देण्याची पद्धत काळजीपूर्वक वाचावी कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्य

नियम २०, सुधारित केल्याप्रमाणे, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आणि सेबीचे नियमन ४४ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ सहवाचिता एमसीए परिपत्रकांचे गलन करून कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या आधी /दरम्यान रिमोट ई-व्होटिंगची सुविधा पुरवत आहे आणि यासाठी, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सोय करण्यासाठी कंपनीने बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची नियक्ती केली आहे. कंपनीचे शेअर्स धारण करणारे सदस्य, कट-ऑफ तारखेनसार म्हणजे शक्रवार. २० सप्टेंबर, २०२४ रोजी इतर ठिकाणाहन आयव्होट बिगशेअर्सच्या इलेक्टॉनिक मतदान प्रणालीद्वारे ०६ व्या र्जीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य व्यवसायावर एजीएमच्या ठिकाणापेक्षा (रिमोट ई-व्होटिंग) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात.

सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

मतदानाद्वारे केला जाऊ शकतो;

- १) सूचना पाठविण्याची तारीख ०७ सप्टेंबर २०२४ २) ०६ व्या एजी्एमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य व्यवसायावर विमर्श इलेक्ट्रॉनिक पद्धतीने
- रिमोट ई-वोटिंग शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल. ४) रिमोट ई-वोटिंग रविवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता समाप्त होईल.
- ५) इलेक्ट्रॉनिक् माध्यमातून मतदान करण्याची पात्रता ठरवण्याची कट-ऑफ तारीख शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४ आहे.
- ६) कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक २० सप्टेंबर २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ पर्यंत बंद राहतील. ७) कोणती ही व्यक्ती, जी कंपनी चे शेअर्स घेते आणि एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनी ची सदस्य बनते

आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी शेअर्स धारण करते, ती

- companysecretary@kontorspace.in या ईमेल आयडीवर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. ८) रिमोट ई-व्होटिंग पथ्दत वर नमूद केलेली तारीख आणि वेळ संपल्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल. सभासदांनी ठरावावर एकेदा मत दिल्यानंतर, नंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्यांना
- दिली जाणार नाही. ९) संचालक मंडळाने ई-बोटिंग प्रक्रियेची तपासणी निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने करण्यासाठी मे . अरविंद मीना ॲण्ड असोसिएट्सचे कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणून नियुक्त केली आहे. १०) एजीएम चा निकाल ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी घोषित केला जाईल.

११) ई-वोटिंगशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी सदस्य कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांच्याशी companysecretary@kontorspace.in वर ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात. इलेक्टॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल किंवा केवायसी तपशील अपडेट

केलेले नाहीत त्यांना त्यांच्या डीपीने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या डीमॅट खात्यात तपशील नोंदणी/अपडेट

ivote.bigshareonline.com/ वर संपर्क साधता येईल किंवा ०२२-६२६३८२२२ वर कॉल करा

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२(१) नुसार सोबतच्या सूचनेत संदर्भित केलेली सर्व कागदपत्रे आणि companysecretary@kontorspace.in वर लिहिण्याची विनंती केली आहे. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींसाठी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडला https://

किंवा companysecretary@Kontorspace.in वर अनुपालन अधिकाऱ्याशी संपर्क साधा. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

कॉन्टोर स्पेस लिमिटेडकरिता

तरुण गुप्ता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी